

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८ नगरसचिव कार्यालय,
 क्रमांक - नस/०४/कावि/४८१/२०१७
 दिनांक - १७/०२/२०१७

प्रति,

मा.....,

सदस्य, स्थायी समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची साप्ताहिक सभा
 दिनांक - २२/०२/२०१७ रोजी आयोजित केले बाबत....

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार, दिनांक
 २२/०२/२०१७ रोजी दुपारी ०२.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर
 मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका
 जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११ ०१८.

मा.स्थायी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २६६


दिनांक - २२/०२/२०१७

वेळ - दुपारी ०२.३० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार, दिनांक २२/०२/२०१७ रोजी दुपारी ०२.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

- विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक २०१७ करीता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये व मुख्य निवडणूक कार्यालयांतील कामकाजासाठी आवश्यक LED TV Screen (size 40") साहित्यखरेदीकामी ऑनलाईन कोटेशन नो.क्र.४१/२०१६-१७ अन्वये लघुत्तम निविदाकार मे.मोनाच टेक्नॉलॉजीस प्रा.लि. यांचेकडून आवश्यक एलईडी टिव्ही साहित्य खरेदी करणेकामी एकूण र.रु.२,६९,५००/- (अक्षरी र.रु.दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे फक्त) या रक्कमेचे त्यांचे बरोबर करारनामा करून पुरवठा आदेश निर्गत केला असलेने त्याचे अवलोकन करणे.
- विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ करीता मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र क्रमांक, यादी भाग इ. माहिती तात्काळ उपलब्ध करून देणेकामी मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर लॅपटॉप ऑपरेटरसह उपलब्ध करून देणेकामी ई.नि.क्र.३७/२०१६-१७ अन्वये लघुत्तम निविदाकार मे.सुमित फॅसिलिटीज प्रा.लि.पुणे यांचेकडून मतदानाचे दिवशी (१ दिवसासाठी) भाडेतत्वावर लॅपटॉप व ऑपरेटर पुरविणेसाठी एकूण र.रु.७,६५,०००/- (अक्षरी र.रु.सात लाख पासष्ट हजार फक्त) दर स्विकृत करून, करारनामा करून पुरवठा आदेश निर्गत केला असलेने त्याचे अवलोकन करणे.
- विषय क्र.३) मनपा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चे कामकाजाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयांसाठी कॅनन कंपनीचे कलर प्रिंटर व टोनर साहित्य खरेदीकामी ऑनलाईन कोटेशन नोटीस क्र.४६/२०१६-१७ अन्वये लघुत्तम कोटेशनधारक मे.इंदु इन्फोटेक सोल्युशन, पुणे - ३९ यांचे आवश्यक बाब क्र.१ ते ५ कलर प्रिंटर व टोनर (एकूण १९ नग) साहित्याचे र.रु.१,९५,४५५/- (अक्षरी र.रु.एक लाख पंच्याण्णव

हजार चारशे पंचावन्न फक्त) या रक्कमेचे त्यांचे बरोबर करारनामा करून पुरवठा आदेश निर्गत केला असलेने त्याचे अवलोकन करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११ ०१८ नगरसचिव कार्यालय,
क्रमांक - नस/०४/कावि/४८१/२०१७
दिनांक - १७/०२/२०१७

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.